

# वड आणि पर्यावरणाचे रक्षण

वटवृक्षाला संपूर्ण भारतातच विशेष महत्त्वाचे स्थान आहे आणि म्हणूनच त्याला 'भारताचा राष्ट्रीय वृक्ष' होण्याचा बहुमान मिळाला आहे. भौगोलिकदृष्ट्या त्याचा विस्तार पहिला, तर अगदी टोकाचे हवामान असलेले वाळवंटी किंवा थंड पर्वतीय प्रदेश सोडता, तो संपूर्ण भारतात आढळतो. मुख्यत: मानवी वस्तीच्या बाजूला लावलेला आढळतो. या वृक्षाचे धार्मिक महत्त्व आपण जाणतोच, परंतु ते का प्राप्त झाले असावे याची उत्तरे कदाचित त्याच्या पर्यावरणीय मूल्यांत मिळू शकतील.

## केतकी घाटे

(पर्यावरण पुनरुज्जीवन, जैवविविधता संवर्धन आणि निसर्ग शिक्षण या क्षेत्रात कार्यरूप.)

### पानांचे महत्त्व

- हा वृक्ष 'पानगळी आणि सदाहरित' या दोन गुणधर्मांच्या सीमेवरचा आहे. कारण
- पाने गळली तरी त्याला लगोलग पालवी येत असल्याने तो सदाहरित असल्याचे भासते.
- 'वर्षभर ओलावा टिकवून धरणाऱ्या मारीत लावलेला असल्यास पानगळ नगण्य होते.
- 'रुद पानी' असल्याने घर उन्हातही त्याचा दाट सावली तयार होते.
- जितकी पाने अधिक किंवा एकूण पानांचे क्षेत्रफळ अधिक तितके प्रकाश संश्लेषण अधिक आणि प्राणवायू हवेत सोडाऱ्याचे प्रमाण अधिक.

### वडाची वैशिष्ट्ये

- भव्य आकार आणि पारंबंद्रा हे सुंदर वैशिष्ट्य.
- वाढत्या वायावरोबर त्याला सर्व बाजूंनी आधार देणाऱ्या पारंबंद्रा जिमिनीपर्यंत पोचतात.
- वय वाढेल तशी व्यासी वाढत जाते. काही टिकाणी वढ अनेक एकरांवर पसरलेले आढळतात.
- मोठे क्षेत्रफळ व्यापू शकेल अशा त्याच्या डेंदरां सावलीमुळे वस्तीच्या मध्यात आवर्जन लावला जातो.
- त्याच्यापोवती पार बांधला जातो. वड आणि त्याचा पार माणसे एकत्र येण्याची हक्काची जागा.
- गावातील अनेक स्थितीरात्रा साक्षीदार
- देशातील अनेक गावांतला उपयुक्त आणि कार्यशील घटक. अनेक गावांमध्ये पारावर चाचडी भरते, ज्यात अनेक महत्त्वाचे सामाजिक, राजकीय निर्णय घेतले जातात.

### पशुपक्ष्यांसाठी 'आधार'

- पर्यावरणीय भाषेत वडासारख्या काही वृक्षांना 'कळीचा दगड/घटक' (Keystone) मानतात.
- आजूबाजूच्या परिसरातील अनेक प्राणी, पश्यांसाठी तो आधारस्तंभ ठरतो.
- बुलबुल, मैना, भोरडचा, कुरुक, तांबट, हरियल, घेनेश अशा अनेक पश्यांसाठी त्याची फले आवडाऱ्ये खाद्य आहे.
- काही पक्षी रात्रीच्या विश्रामासाठी वडाचा वापर करतात.
- खाली पडलेली फले खायला हरणे, माकडे असे काही सस्तन प्राणी येतात.
- अनेक कीटक-बीटल्स, वस, मुळा-मुळे त्याच्या खोडावर, पालापाचोल्यात वावरताना दिसतात.
- खाली पडलेल्या कुजलेल्या फलांवर काही फुलपांखे येकन अन्नद्रव्य शोणून घेतात, तर काही बुरशा वाढताना दिसतात.



### ऑक्सिजन पार्क!

अलीकडे अनेक लोक ऑक्सिजन पार्क करून त्यात शुद्धीसारखी छोटी हव्य लावतात. त्या शेकडो हव्यपिक्षा हा एकच वटवृक्ष किंवा कुठलाही सदाहरित वृक्ष लावणे अधिक योग्य, असे बाबते. वटवृक्ष अहोरात्र प्राणवायू सोडतो हा सोशाल मीडियावरून सर्वकंप पसरलेला समज मात्र शास्त्राच्या कसोटीवर चुकीचा रटतो. कारण प्रकाश संरक्षण, ज्यामध्ये प्राणवायू बाहेर टाकला जातो ती प्रक्रिया करण्यासाठी कुठल्याही झाडाला सूर्योकाशाची आवश्यकता असते. त्यामुळे रुटी हे कार्य पूर्णपणे थांबते. मात्र, अशा पार्कमध्ये वटवृक्ष इतर झाडापिक्षा किंवित सरस टरतो त्याच्या इतर गुणांमुळे. वडापांचे इतर वनस्पतींच्या मानाने अधिक बायोमास असल्यामुळे तो इतरपिक्षा कर्वोंदेके आणि प्राणवायू निर्मितीत जास्त कार्यक्षम असता.



### संवर्धनाचे पूजन

आपल्या संस्कृतीतील शिकवणीनुसार आपण अशा आधारवडाची पूजा करणे, त्याचे संवर्धन करणे ओवानेच आले. पूजनाचे स्वरूप काळाच्या ओवात बदला गेले, तेही स्वाभाविकच. मात्र, खास वटपौणिमेच्या निमित्ताने आपण फांद्या तोडून त्यांची पूजा करणे हे वरील निरीक्षणाच्या आणि सत्याच्या पाश्वभूमीवर मोठेच विरोधाभासाचे वाटते. धार्मिक कार्य म्हणून किंवा मनोरंजन म्हणून पूजन करावे की नाही, हा वैयक्तिक मुद्दा; परंतु सध्याच्या काळात त्याएवजी किंवा त्यावरोबरीने त्याचे शास्त्रीय आणि व्यावहारिक महत्त्व लक्ष्य वेऊन त्याच्या संवर्धनासाठी उपक्रम हाती घेणे अधिक सयुक्तिक वाटते. याची सुरुवात आपापल्या भागातील वड व इतर विशाल वृक्षांची नोंदणी करण्यापासून होऊ शकेल. पुढची पायवी त्याना संरक्षण देण्याची, वाढायला वाव ठेवण्याची, त्यावर काय जीवन दिसते याच्या नोंदी ठेवण्याची, त्यांना धोका पोहोचू नये याची काळजी आणि नियोजन करण्याची. वटपौणिमेच्या निमित्ताने या वेगव्या पूजनाचा शुभारंभ झाल्यास निसर्गी आपल्यावर कृपा करेल याविषयी शंका नसावी. वटपौणिमेचे सध्याच्या काळाला अनुसृहन उपयुक्त व्रत तोच होईल.

### औषधी गुणधर्म

- मुळे, साल, पाने, चीक अशा सर्वच अंगांचा विविध औषधांत वापर.
- Ficus beghalensis हे त्याचे शास्त्रीय नाव. Ficus म्हणजे Fig म्हणजे अंजीर प्रजातीमधील वनस्पती. उंबर, नांदरुख, पिपळ हे वडाचे सर्वांखे भाऊ. यांचे वैशिष्ट्य म्हणजे याची फुले फले फांदीवर दिसत नाहीत तर बंद फलाततच आतल्या बाजूने वाढतात त्यामुळे फल उघडल्याशिवाय दृश्यमान पडत नाहीत. या फुलांचे परागीभवन करण्यारा एक वैशिष्ट्यपूर्ण 'वास्प' (Wasp) - एक कीटक आहे. या 'वास्प' ची मादी फलाच्या मुखानुसार आत शिराते आणि आतल्या मादी फुलांचे परागीभवन करताना आतच अंडी घालते आणि यातिथे घरून पडते. काही दिवसांनी अंडी फलित होऊन नर व मादी कीटक बाहेर येतात, अर्थात फलाच्या पोकळीतच असतात. मिळन झाल्यावर नर कीटक फलाला छिद्र पाडो आणि स्वःत आतच मरतो. तोवर नर फुले उमललेली असतात. त्याचे पराग अंगावर लेवून मादी या छिद्रातून बाहेर पडते पुनःशुद्धीचा फलात शिरून परागीभवन करण्यासाठी, इकॉलॉजी, उत्क्रांती या शास्त्रात हे महत्त्वाचे नाते मानले जातो.